

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जातीच्या कृषीपंप ग्राहक लाभार्थ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दरात सवलतीसाठी सन- २०२४-२५ एन-३ (लेखाशिर्ष २८०१५६६१) (रु.१८०.०० कोटी) इतका निधी रोखीने वितरित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग,
शासन निर्णय क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.१३५/ऊर्जा-३,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक :- २५ मार्च, २०२५

संदर्भ:-

- १) वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२४/प्र.क्र.३४/अर्थ-३, दि.०१/०४/२०२४.
- २) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२४/प्र.क्र.३९/अर्थसंकल्प(विधयो), दि.०३/०७/२०२४.
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.५४/ऊर्जा-३, दि.०९/०७/२०२४.
- ४) महावितरण कंपनीचे पत्र क्र.मु.अ.(वा.)/शासन/मागणी/सवलत(SCP)/२२१३०, दि.१९/०७/२०२४.
- ५) शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.८०/अर्थ-३, दि.२५/०७/२०२४.
- ६) शासन परिपत्रक वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२४/प्र.क्र.७९/अर्थ-३, दि.२९/०७/२०२४.
- ७) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२४/प्र.क्र.३९/अर्थसंकल्प(विधयो), दि.१०/०९/२०२४.
- ८) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.५४/ऊर्जा-३, दि.२०/०९/२०२४.
- ९) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२४/प्र.क्र.३९/अर्थसंकल्प(विधयो), दि.१६/१०/२०२४.
- १०) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग क्र.निधीवी-२०२४/प्र.क्र.७९/ऊर्जा-३, दि.२७/११/२०२४.
- ११) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र.बीजीटी-२०२४/प्र.क्र.३९/अर्थसंकल्प(विधयो), दि.२१/०३/२०२५.

प्रस्तावना :-

राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती घटकाच्या वैयक्तिक लाभार्थी कृषीपंपधारकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दरात सवलतीसाठी सन २०२४-२५ करिता एन-०३, लेखाशिर्ष-२८०१५६६१ खाली महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी मुळ रु.११५.०० व पुरवणी रु. ४६०.०० कोटी असे एकूण रु. ५७५.०० कोटी इतका सुधारित नियतव्य अर्थसंकल्पित आहे.

२. उपरोक्त रु. ५७५.०० कोटी तरतूदीपैकी संदर्भिय क्र. ०३,०८ व १० च्या शासन निर्णयान्वये रु.२९५.०० कोटी निधी महावितरण कंपनीला रोखीने वितरित करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या संदर्भ क्र. ०५ वरील शासन परिपत्रकातील सुचनांच्या अनुषंगाने व वित्त विभागाने अनुमती दिल्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने अनुसूचित जाती प्रवर्गातील कृषीपंप ग्राहकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दरात सवलतीसाठी सन २०२४-२५ च्या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आलेले रु. १८०.०० कोटी संदर्भिय शासन निर्णय क्र. ११ अन्वये महावितरण कंपनीस वितरित करण्यासाठी प्रशासकीय विभाग म्हणून ऊर्जा विभागास उपलब्ध करून दिले आहेत. सदर तरतूदी अन्वये रु.१८०,००,००,०००/- (रुपये एकशे ऐंशी कोटी फक्त) महावितरण कंपनीस वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती.

शासन निर्णय :-

अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती घटकाच्या वैयक्तिक लाभार्थी कृषीपंपधारकांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दरात सवलतीसाठी सन २०२४-२५ या अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे तरतूद करण्यात आलेले रु.१८०,००,००,०००/- (रुपये एकशे ऐंशी कोटी फक्त) इतका निधी महावितरण कंपनीस रोखीने वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त अनुसूचित जाती घटकांतर्गत लाभार्थ्यांवरच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना/वीज दरात सवलतीसाठी खर्च होईल याची दक्षता विभाग स्तरावर ऊर्जा-५ कार्यासनाने तसेच महावितरण कंपनीने घ्यावी. तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहिल.

३. उक्त प्रयोजनासाठी होणारा खर्च "मागणी क्र. एन-३, २८०१ वीज, उप मुख्यलेखाशिर्ष ०५ पारेषण व वितरण, गौणशिर्ष ७८९ अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, गट शिर्ष (०१) अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, उपगट शिर्ष (०१)(०२) कृषीपंप ग्राहकांना वीज दरात सवलत (कार्यक्रम) योजना सांकेतांक (२८०१५६६९) ३३, अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ करिता मंजूर अनुदानातून खर्ची टाकण्यात यावा.

४. सदर रक्कम अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांच्यामार्फत कोषागारातून काढून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई यांना अदा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून श्रीमती अंकिता बो-हाडे, कार्यासन अधिकारी (ऊर्जा-३) आणि नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. नारायण.श्री.कराड, सह सचिव (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी सदर मंजूर झालेली रक्कम रु.१८०,००,००,०००/- (रुपये एकशे ऐंशी कोटी फक्त) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई येथून आहरित करून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांचे नावे स्वतंत्ररीत्या धनादेश काढून वितरित अथवा NEFT/RTGS Fund Transfer द्वारे निधी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी.

५. या लेखाशिर्षांतर्गत एक वर्षांपूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही. सदर देयक हे सशर्त असून, वित्त विभागाच्या संदर्भाधिन दि.०१/०४/२०२४, दि.२५/०७/२०२४ रोजीच्या परिपत्रकातील सोबतच्या परिशिष्टातील अटीची पूर्तता होत असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भाधिन दि.०१/०४/२०२४/ व दि.२५/०७/२०२४ रोजीच्या परिपत्रकान्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारात व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक २१/०३/२०२५ च्या शासन निर्णयानुसार तसेच ई नस्ती क्र.-पुरमा-२०२४/प्र.क्र.१३५/ऊर्जा-३ ऑनलाईन नस्तीवर वित्त विभागाच्या व्यय-१४, दि.०६/०३/२०२५ अन्वये प्रदान केलेल्या मान्यतेनुसार सदर निधी वितरित करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२५०३२५११०६५१५४१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षात्कीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.श्री.कराड)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत :

- १) मा.राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई.
- २) मा. अध्यक्ष/उपाध्यक्ष विधानसभा, सभापती/उपसभापती विधानपरिषद, यांचे सचिव.
- ३) मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) मा. उपमुख्यमंत्री (नगरविकास व गृहनिर्माण), यांचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), यांचे प्रधान सचिव मंत्रालय, मुंबई-३२.

- ६) मा. मंत्री अपारंपारिक ऊर्जा, यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ७) मा. राज्यमंत्री ऊर्जा, यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) मा. विरोधी पक्षनेता, विधान परिषद, विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई-३२.
- १०) सर्व विधानसभा/विधान परिषद सदस्य.
- ११) मा. मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई.
- १२) अपर मुख्य सचिव (वित्त) मंत्रालय, मुंबई-३२.
- १३) अपर मुख्य सचिव (नियोजन) मंत्रालय, मुंबई-३२.
- १४) अपर मुख्य सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १५) प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १६) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/ सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- १७) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, प्रकाशगड, वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.
- १८) आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- १९) सह सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (अर्थसंकल्प-विधयो) मंत्रालय, मुंबई-३२.
- २०) सह सचिव (ऊर्जा-५) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- २१) महालेखापाल (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई-४०००२०.
- २२) महालेखापाल (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-२, नागपूर.
- २३) अधिदान व लेखा अधिकारी (अराप/रालेवि-१), मुंबई.
- २४) अधिदान व लेखा अधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
- २५) वित्त विभाग (व्यय-१६) साधनसंपत्ती/अर्थसंकल्प, मंत्रालय, मुंबई-४०००३२.
- २६) निवडनस्ती (ऊर्जा-३), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२.